

KEYNOTE

Ref # Key24/Stock Exchange Let/SK(24)

8th May, 2024

The Manager
BSE Limited,
Listing Department,
PhirozeJeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001

The Manager
National Stock Exchange of India Ltd.
Listing Department,
Exchange Plaza, C-1, Block - G,
BandraKurla Complex, Bandra (East),
Mumbai - 400 051

Scrip Code: 512597

Symbol: KEYFINSERV

Dear Sir/Madam,

Sub: Submission of Newspaper Advertisement Published in the Free Press Journal and Navshakti for Postal Ballot

In compliance with Regulation 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of newspaper advertisements regarding the Notice of Postal Ballot, e-voting facility to the Members of the Company and electronic dispatch of the said Notice published in the following newspapers:

1. Free Press Journal (English Language) dated 08.05.2024; and
2. Navshakti (Marathi Language) dated 08.05.2024.

Kindly take the same on your record and acknowledge receipt.

Yours sincerely,
For **Keynote Financial Services Limited**

Simran Kashela
Company Secretary & Compliance Officer

Encl : as above

Keynote Financial Services Limited

The Ruby, 9th Floor, Senapati Bapat Marg, Dadar (West), Mumbai 400028
Tel : 91 22 6826 6000 Fax : 91 22 6826 6088 Email : info@keynoteindia.net Website www.keynoteindia.net
CIN - L67120MH1993PLC072407

Get prediction sitting at home with Palm Print

Love, romance, sex, family relations, job, wealth, home happiness, house, education, marriage, children, luck, work, honor, sorrow, illness, etc.

R. R. Mishra

Astrologer, Palmist, Numerologist, Vastu & Gems Specialist, Former TV & Press

Whatsapp & Mobile

9820113194

DISCLAIMER

The Free Press Journal does not vouch for the authenticity or veracity of the claims made in any advertisement published in this newspaper. Readers are advised to make their own inquiries or seek expert advice before acting on such advertisements.

The printer, publisher, editor and the proprietors of the Free Press Journal Group of newspapers cannot be held liable in any civil or criminal court of law or tribunal within India or abroad for any alleged misleading or defamatory content or claim contained in any advertisement published in this newspaper or uploaded in the paper on the official website. The liability is solely that of the advertiser in which The Free Press Journal has no role to play.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

CHANGE OF NAME**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

PUBLIC NOTICE

On behalf of our clients we are investigating the title of Mr Kumar P Budhwani, Mrs Sarla A Budhwani, Mr Bharat A Budhwani, Mrs Jyoti Y Budwani, Mr Roshan Y Budhwani, Mrs Vinayaka C Tahliani (nee Rachna Budhwani), Mr Sudarshan P Budhwani, Mr Subhash P Budhwani & Mrs Bhavna R Chugh, by virtue of being the surviving legal heirs of Late Mr Parsram Budhwani and Late Mrs Pushpa P Budhwani to the property being Flat Nos. 201 & 202, 'B' Wing measuring 735 sq ft Built up area & 640 sq ft Built up area, respectively, 2nd floor, Silver Beach Victor CHS Ltd constructed on CTS No 505(P) of Village Juhu, Dr A B Nair Road, Juhu, Mumbai - 400 049 along with 5 (five) shares of the society of Rs. 50/- each having share nos. 211 to 215 (both inclusive) vide certificate no. 40 & share nos. 216 to 220 (both inclusive) vide certificate no. 41 both dated 07/10/1991, respectively. Any person having any claim in respect of the above referred premises or part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, possession, lease, tenancy, lien, license, hypothecation, transfer of title or beneficial interest under any trust, right of prescription, or pre-emption or under any Agreement or other disposition or under any decree, order or award or otherwise claiming whatsoever are hereby requested to make the same known in writing together with supporting documents to the undersigned at their office at 310, Sai Chambers, Near Santacruz Railway Station East, Mumbai 400 055 within a period of 14 days (both days inclusive) of the publication hereof failing which the claim of such person(s) will be deemed to have been waived and/or abandoned. Dated 08th day of May, 2024

M/s AK Legal Partners, Advocates

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that one East Pune Realty LLP has agreed to sell to our clients, Transferable Development Rights (TDR) measuring approx 1770 sq.meters out of total TDR of 18,409.94 sq.meters from Development Rights Certificate (DRC) No. 1510/Const. dated 2nd April 2024 under Folio No. TDR/SP/ES/T-24 WARD Phase-I/Const. issued by the MCGM, which TDR is generated out of land bearing CTS Nos. 1289, 1290, 1292, 1293 and 1295 measuring 51938.34 sq.meters of Village Mulund, Mumbai (said Property). Any and all persons/entities including any bank and/or financial institution and/or non-banking financial company and/or authority having any share, right, title, benefit, interest, claim, objection or demand of any nature whatsoever against the TDR, DRC or the said Property described hereinabove or any portion thereof by way of sale, transfer, assignment, exchange, right, interest, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, license, lien, mortgage, charge, encumbrance, pledge, barter, occupation, caretaker basis, trust, easement, attachment, gift, inheritance, bequest, succession, possession, development rights, sub-development rights, right of way, reservation, agreement, lis-pendens, family arrangement/settlement, decree or order of any Court of Law, partnership, contracts or otherwise of whatsoever nature, are hereby requested to give notice thereof in writing along with all documents evidencing such rights to the undersigned having its office address and email as mentioned below, within 7 (seven) days from the date hereof, failing which, any such claim and/or objection, if any, of any such person or persons/entities will be considered to have been waived, relinquished and/or abandoned and no claim will be deemed to exist.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that one East Pune Realty LLP has agreed to sell to our clients, Transferable Development Rights (TDR) measuring approx 1770 sq.meters out of total TDR of 18,409.94 sq.meters from Development Rights Certificate (DRC) No. 1510/Const. dated 2nd April 2024 under Folio No. TDR/SP/ES/T-24 WARD Phase-I/Const. issued by the MCGM, which TDR is generated out of land bearing CTS Nos. 1289, 1290, 1292, 1293 and 1295 measuring 51938.34 sq.meters of Village Mulund, Mumbai (said Property). Any and all persons/entities including any bank and/or financial institution and/or non-banking financial company and/or authority having any share, right, title, benefit, interest, claim, objection or demand of any nature whatsoever against the TDR, DRC or the said Property described hereinabove or any portion thereof by way of sale, transfer, assignment, exchange, right, interest, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, license, lien, mortgage, charge, encumbrance, pledge, barter, occupation, caretaker basis, trust, easement, attachment, gift, inheritance, bequest, succession, possession, development rights, sub-development rights, right of way, reservation, agreement, lis-pendens, family arrangement/settlement, decree or order of any Court of Law, partnership, contracts or otherwise of whatsoever nature, are hereby requested to give notice thereof in writing along with all documents evidencing such rights to the undersigned having its office address and email as mentioned below, within 7 (seven) days from the date hereof, failing which, any such claim and/or objection, if any, of any such person or persons/entities will be considered to have been waived, relinquished and/or abandoned and no claim will be deemed to exist.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that one East Pune Realty LLP has agreed to sell to our clients, Transferable Development Rights (TDR) measuring approx 1770 sq.meters out of total TDR of 18,409.94 sq.meters from Development Rights Certificate (DRC) No. 1510/Const. dated 2nd April 2024 under Folio No. TDR/SP/ES/T-24 WARD Phase-I/Const. issued by the MCGM, which TDR is generated out of land bearing CTS Nos. 1289, 1290, 1292, 1293 and 1295 measuring 51938.34 sq.meters of Village Mulund, Mumbai (said Property). Any and all persons/entities including any bank and/or financial institution and/or non-banking financial company and/or authority having any share, right, title, benefit, interest, claim, objection or demand of any nature whatsoever against the TDR, DRC or the said Property described hereinabove or any portion thereof by way of sale, transfer, assignment, exchange, right, interest, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, license, lien, mortgage, charge, encumbrance, pledge, barter, occupation, caretaker basis, trust, easement, attachment, gift, inheritance, bequest, succession, possession, development rights, sub-development rights, right of way, reservation, agreement, lis-pendens, family arrangement/settlement, decree or order of any Court of Law, partnership, contracts or otherwise of whatsoever nature, are hereby requested to give notice thereof in writing along with all documents evidencing such rights to the undersigned having its office address and email as mentioned below, within 7 (seven) days from the date hereof, failing which, any such claim and/or objection, if any, of any such person or persons/entities will be considered to have been waived, relinquished and/or abandoned and no claim will be deemed to exist.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that one East Pune Realty LLP has agreed to sell to our clients, Transferable Development Rights (TDR) measuring approx 1770 sq.meters out of total TDR of 18,409.94 sq.meters from Development Rights Certificate (DRC) No. 1510/Const. dated 2nd April 2024 under Folio No. TDR/SP/ES/T-24 WARD Phase-I/Const. issued by the MCGM, which TDR is generated out of land bearing CTS Nos. 1289, 1290, 1292, 1293 and 1295 measuring 51938.34 sq.meters of Village Mulund, Mumbai (said Property). Any and all persons/entities including any bank and/or financial institution and/or non-banking financial company and/or authority having any share, right, title, benefit, interest, claim, objection or demand of any nature whatsoever against the TDR, DRC or the said Property described hereinabove or any portion thereof by way of sale, transfer, assignment, exchange, right, interest, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, license, lien, mortgage, charge, encumbrance, pledge, barter, occupation, caretaker basis, trust, easement, attachment, gift, inheritance, bequest, succession, possession, development rights, sub-development rights, right of way, reservation, agreement, lis-pendens, family arrangement/settlement, decree or order of any Court of Law, partnership, contracts or otherwise of whatsoever nature, are hereby requested to give notice thereof in writing along with all documents evidencing such rights to the undersigned having its office address and email as mentioned below, within 7 (seven) days from the date hereof, failing which, any such claim and/or objection, if any, of any such person or persons/entities will be considered to have been waived, relinquished and/or abandoned and no claim will be deemed to exist.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that one East Pune Realty LLP has agreed to sell to our clients, Transferable Development Rights (TDR) measuring approx 1770 sq.meters out of total TDR of 18,409.94 sq.meters from Development Rights Certificate (DRC) No. 1510/Const. dated 2nd April 2024 under Folio No. TDR/SP/ES/T-24 WARD Phase-I/Const. issued by the MCGM, which TDR is generated out of land bearing CTS Nos. 1289, 1290, 1292, 1293 and 1295 measuring 51938.34 sq.meters of Village Mulund, Mumbai (said Property). Any and all persons/entities including any bank and/or financial institution and/or non-banking financial company and/or authority having any share, right, title, benefit, interest, claim, objection or demand of any nature whatsoever against the TDR, DRC or the said Property described hereinabove or any portion thereof by way of sale, transfer, assignment, exchange, right, interest, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, license, lien, mortgage, charge, encumbrance, pledge, barter, occupation, caretaker basis, trust, easement, attachment, gift, inheritance, bequest, succession, possession, development rights, sub-development rights, right of way, reservation, agreement, lis-pendens, family arrangement/settlement, decree or order of any Court of Law, partnership, contracts or otherwise of whatsoever nature, are hereby requested to give notice thereof in writing along with all documents evidencing such rights to the undersigned having its office address and email as mentioned below, within 7 (seven) days from the date hereof, failing which, any such claim and/or objection, if any, of any such person or persons/entities will be considered to have been waived, relinquished and/or abandoned and no claim will be deemed to exist.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that one East Pune Realty LLP has agreed to sell to our clients, Transferable Development Rights (TDR) measuring approx 1770 sq.meters out of total TDR of 18,409.94 sq.meters from Development Rights Certificate (DRC) No. 1510/Const. dated 2nd April 2024 under Folio No. TDR/SP/ES/T-24 WARD Phase-I/Const. issued by the MCGM, which TDR is generated out of land bearing CTS Nos. 1289, 1290, 1292, 1293 and 1295 measuring 51938.34 sq.meters of Village Mulund, Mumbai (said Property). Any and all persons/entities including any bank and/or financial institution and/or non-banking financial company and/or authority having any share, right, title, benefit, interest, claim, objection or demand of any nature whatsoever against the TDR, DRC or the said Property described hereinabove or any portion thereof by way of sale, transfer, assignment, exchange, right, interest, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, license, lien, mortgage, charge, encumbrance, pledge, barter, occupation, caretaker basis, trust, easement, attachment, gift, inheritance, bequest, succession, possession, development rights, sub-development rights, right of way, reservation, agreement, lis-pendens, family arrangement/settlement, decree or order of any Court of Law, partnership, contracts or otherwise of whatsoever nature, are hereby requested to give notice thereof in writing along with all documents evidencing such rights to the undersigned having its office address and email as mentioned below, within 7 (seven) days from the date hereof, failing which, any such claim and/or objection, if any, of any such person or persons/entities will be considered to have been waived, relinquished and/or abandoned and no claim will be deemed to exist.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that one East Pune Realty LLP has agreed to sell to our clients, Transferable Development Rights (TDR) measuring approx 1770 sq.meters out of total TDR of 18,409.94 sq.meters from Development Rights Certificate (DRC) No. 1510/Const. dated 2nd April 2024 under Folio No. TDR/SP/ES/T-24 WARD Phase-I/Const. issued by the MCGM, which TDR is generated out of land bearing CTS Nos. 1289, 1290, 1292, 1293 and 1295 measuring 51938.34 sq.meters of Village Mulund, Mumbai (said Property). Any and all persons/entities including any bank and/or financial institution and/or non-banking financial company and/or authority having any share, right, title, benefit, interest, claim, objection or demand of any nature whatsoever against the TDR, DRC or the said Property described hereinabove or any portion thereof by way of sale, transfer, assignment, exchange, right, interest, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, license, lien, mortgage, charge, encumbrance, pledge, barter, occupation, caretaker basis, trust, easement, attachment, gift, inheritance, bequest, succession, possession, development rights, sub-development rights, right of way, reservation, agreement, lis-pendens, family arrangement/settlement, decree or order of any Court of Law, partnership, contracts or otherwise of whatsoever nature, are hereby requested to give notice thereof in writing along with all documents evidencing such rights to the undersigned having its office address and email as mentioned below, within 7 (seven) days from the date hereof, failing which, any such claim and/or objection, if any, of any such person or persons/entities will be considered to have been waived, relinquished and/or abandoned and no claim will be deemed to exist.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that one East Pune Realty LLP has agreed to sell to our clients, Transferable Development Rights (TDR) measuring approx 1770 sq.meters out of total TDR of 18,409.94 sq.meters from Development Rights Certificate (DRC) No. 1510/Const. dated 2nd April 2024 under Folio No. TDR/SP/ES/T-24 WARD Phase-I/Const. issued by the MCGM, which TDR is generated out of land bearing CTS Nos. 1289, 1290, 1292, 1293 and 1295 measuring 51938.34 sq.meters of Village Mulund, Mumbai (said Property). Any and all persons/entities including any bank and/or financial institution and/or non-banking financial company and/or authority having any share, right, title, benefit, interest, claim, objection or demand of any nature whatsoever against the TDR, DRC or the said Property described hereinabove or any portion thereof by way of sale, transfer, assignment, exchange, right, interest, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, license, lien, mortgage, charge, encumbrance, pledge, barter, occupation, caretaker basis, trust, easement, attachment, gift, inheritance, bequest, succession, possession, development rights, sub-development rights, right of way, reservation, agreement, lis-pendens, family arrangement/settlement, decree or order of any Court of Law, partnership, contracts or otherwise of whatsoever nature, are hereby requested to give notice thereof in writing along with all documents evidencing such rights to the undersigned having its office address and email as mentioned below, within 7 (seven) days from the date hereof, failing which, any such claim and/or objection, if any, of any such person or persons/entities will be considered to have been waived, relinquished and/or abandoned and no claim will be deemed to exist.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that one East Pune Realty LLP has agreed to sell to our clients, Transferable Development Rights (TDR) measuring approx 1770 sq.meters out of total TDR of 18,409.94 sq.meters from Development Rights Certificate (DRC) No. 1510/Const. dated 2nd April 2024 under Folio No. TDR/SP/ES/T-24 WARD Phase-I/Const. issued by the MCGM, which TDR is generated out of land bearing CTS Nos. 1289, 1290, 1292, 1293 and 1295 measuring 51938.34 sq.meters of Village Mulund, Mumbai (said Property). Any and all persons/entities including any bank and/or financial institution and/or non-banking financial company and/or authority having any share, right, title, benefit, interest, claim, objection or demand of any nature whatsoever against the TDR, DRC or the said Property described hereinabove or any portion thereof by way of sale, transfer, assignment, exchange, right, interest, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, license, lien, mortgage, charge, encumbrance, pledge, barter, occupation, caretaker basis, trust, easement, attachment, gift, inheritance, bequest, succession, possession, development rights, sub-development rights, right of way, reservation, agreement, lis-pendens, family arrangement/settlement, decree or order of any Court of Law, partnership, contracts or otherwise of whatsoever nature, are hereby requested to give notice thereof in writing along with all documents evidencing such rights to the undersigned having its office address and email as mentioned below, within 7 (seven) days from the date hereof

Get prediction sitting at home with Palm Print

Love, romance, sex, family relations, job, wealth, home happiness, house, education, marriage, children, luck, work, honor, sorrow, illness, etc.

R. R. Mishra
Astrologer, Palmist, Numerologist, Vastu & Gems Specialist, Former TV & Press

Whatsapp & Mobile 9820113194

अस्वीकृती

ह्या वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या कोणत्याही जाहिरातीमध्ये कर्पाच्या आलेल्या दुर्घटना खरेपणा किंवा समवेतसाठी नव्यानि कोणतीही हमी देत नाही. अशा जाहिरातींमधील कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांनी स्वतः चौकशी करण्याचे किंवा तज्ञांचा सल्ला घेण्याबाबत वाचकांना सूचवण्यात येते.

ह्या वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या किंवा अधिकृत वेबसाईटवर ई पत्र भरून अपलोड केलेल्या कोणत्याही जाहिरातींमधील कोणत्याही तक्रारीकडून प्रिंटापुन कर्पाच्या किंवा बदामीकराक मजकुरमाती किंवा त्यामधील दुर्घटनांसाठी भ्रष्टाचार किंवा अपराधांसाठी कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी विधी न्यायालयात किंवा न्यायाधिकार न्यायालयात मुद्रक, प्रकाशक, संपादक आणि प्रिंटर यांना जबाबदार धरत येणार नाही. ते दायित्व संदर्भात जाहिरातदाराने असेल त्याचे न्यायालयात कोणतीही हमीका असणार नाही.

CHANGE OF NAME

NOTE

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office

I, ULKA CHANDRAKANT SALUNKHE, WIFE OF IC 41179N. LT COL (RETD) CHANDRAKANT SHANKAR SALUNKHE, R/O SIDHVINAGRI CHS. FLAT 02, PLOT 111-B, SECTOR 27, NEARUL EAST MAIN MUMBAI - 400706 (MAHARASHTRA) HAVE CHANGED MY NAME FROM ULKA SALUNKHE TO ULKA CHANDRAKANT SALUNKHE AND DOB FROM 01 SEP 1972 TO 01 SEP 1973 VIDE AFFIDAVIT. CL- 002

I HAVE CHANGED MY NAME FROM FAHAD BHAI SHAHID BAG TO FAHAD SHAHID BAG AS PER GOVT. OF MAHARASHTRA GAZETTE NO. M-2419885 DATE: 25- APRIL-2024. CL- 004

I HAVE CHANGED MY NAME FROM BADSHAH HUSSAIN TO BADSHAH HUSSAIN MOHD ALI BEG AS PER GOVT. OF MAHARASHTRA GAZETTE NO. M-2428987 DATE: 02-MAY -2024. CL-008 A

I ARUNA IS LEGALLY WEDDED SPOUSE OF NO. JC- 198545A LATE EX SUB MAYEKAR ARVIND BALAKRISHNA, PRESENTLY RESIDENT AT VILL- TANGAR, TEH - DAPOLI, DISTRICT- RATNAGIRI HAVE CHANGED MY NAME FROM ARUNA & TO ARUNA ARVIND MAYEKAR AND DATE OF BIRTH FROM 15 MAY 1956 TO 23 DEC 1950 MAY PER AFFIDAVIT DATED 06 MAY 2024. CL- 015

I HAVE CHANGED MY NAME FROM DATTARAM VISHWANATH VISPUTE TO DATTARAM VISHWANATH DIXIT AS PAR AFFIDAVIT. CL- 041

I, HAVE CHANGED MY NAME FROM PREETI DEVI MAHENDRAKUMAR SINGH /PREETI ANANT GHOS (BOTH OLD NAMES) TO PREETI SINGH (NEW NAME) VIDE MAHARASHTRA AFFIDAVIT VR 607547 DATED 20- SEPT. 2019 AND VIDE MAHARASHTRA GAZETTE (M-23342025). CL- 054

I HAVE CHANGED MY OLD NAME FROM KHUSHBOOBEN RAMESHBHAI SHAH TO MY NEW NAME KHUSHBOO RAHUL SHAH AS PER AADHAR CARD NO. 6848 0456 5400. CL- 067

I HAVE CHANGED MY NAME FROM NALINI KAUL TO NALINI DHAR AS PER DOCUMENTS. CL- 101

I HAVE CHANGED MY NAME FROM DHIREN RAMESHKUMAR RAMANI TO DHIREN RAMESH RAMANI AS PER DOCUMENTS. CL- 101 A

I HAVE CHANGED MY NAME FROM ANIS KUMAR LAXMAN RAJBHAR TO ANISH KUMAR LAXMAN RAJBHAR AS PER AADHAR CARD NO. 5363 1182 6114. CL- 201

I HAVE CHANGED MY NAME FROM RAMILABEN BACHUBHAI AHIR TO RAMILA KAMLESH SHAH AS PER MAHARASHTRA GAZETTE REGN. NO. M-2433569. CL- 301

I HAVE CHANGED MY NAME FROM RESHMA ABDUL RAZAK SHAIKH TO RESHMA NAVEEN KUMAR GUPTA AS PER AADHAR CARD NO. XXXX XXXX 5363. CL- 401

I HAVE CHANGED MY NAME FROM: YASHITA SACHIN SATOSE TO: YASHITA SACHINDEVI SATOSE AS PER GOVERNMENT OF MAHARASHTRA GAZETTE NOTIFICATION NO (M-2434521) DATE MAY 2-8, 2024. CL- 601

I HAVE CHANGED MY NAME FROM: TRUPTI SACHIN SATOSE TO: TRUPTI SACHINDEVI SATOSE AS PER GOVERNMENT OF MAHARASHTRA GAZETTE NOTIFICATION NO (M- 2433694) DATE MAY 2-8, 2024. CL- 601 A

I HAVE CHANGED MY NAME FROM: SACHIN CHANDRAKANT SATOSE TO: SACHINDEVI CHANDRAKANT SATOSE AS PER GOVERNMENT OF MAHARASHTRA GAZETTE NOTIFICATION NO (M-2433676) DATE MAY 2-8, 2024. CL- 601 B

I HAVE CHANGED MY NAME FROM: MUDUULURU CHHAYA DUSHYANTHULU DECLARE THAT MY NAME WAS WRONGLY MENTIONED ON MY PASSPORT IS CHHAYA DUSHYANTHULU RAJU MUDUULURU. MY TRUE AND CORRECT NAME IS MUDUULURU CHHAYA DUSHYANTHULU. (AS PER NOTARY OF AFFIDAVIT NO: 1230/24 ON DATED 06/05/2024). CL- 539

I HAVE CHANGED MY NAME FROM OLD NAME: SNEHA KRISHNAGI SAWANT NEW NAME: SNEHA DEVENDRA SALVI AS PER MY DOCUMENTS. CL- 701

I HAVE CHANGED MY NAME FROM SUZETTE GOMINDES DIAS TO SUZETTE DE S R GOMINDES VIDE GOVT OF MAHARASHTRA GAZETTE (M-2430923). CL- 880

I HAVE CHANGED MY NAME FROM BHAVNABEN SHAILESH SHETH TO BHAVNA SHAILESH SHETH AS PER THE AADHAR CARD. CL- 966

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAILESHBAI BAVCHAND SHETH TO SHAILESH BAVCHAND SHETH AS PER THE AADHAR CARD. CL- 966 A

The spirit of Mumbai is now 95years old!

FREE PRESS JOURNAL

www.freepressjournal.in

Franklin Templeton Mutual Fund

Cordially invites you for a program under it's Investor Education and Awareness Initiative.

Venue : Tridha Banquets, Ghatkopar, Mumbai

Date: 10th May, 2024
Time: 6:00 p.m.

Contact Person: Nidhi Gujarati (9892004936)

Due to limited seats, entry will be provided to registered attendees only. Please call on the above number to register by tomorrow.

We look forward to your participation.

FRANKLIN TEMPLETON

Registered office: One International Centre, Tower 2, 12th & 13th Floor, Senapati Bapat Marg, Elphinstone (West) Mumbai - 400013

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

जाहीर सूचना

सूचना यादारे तमाम जनतेला देण्यात येते की, माझे अशील मे. अल्केसा बी. मालवीयची कन्यारुद्रकन, दारा त्यांचे एकमेव प्रप्रायदार श्री. अल्केसा बी. मालवीय, ज्योचा पता येथे १०२, रिस्तुळा सोप्यापुल्ल, ५२ बा विला, टीपीएस ३, बोविवली (प), मुंबई - ४०००९२ हे त्यांच्या स्वतःसह. प्रक-२. सी. सुप्रिया रावध शास्त्री राहाणार ६०३ आर्ट डू डिझाईन, प्लॉट क्र. ७५, सेक्टर-१८, खारघर, नवी मुंबई-४१०२१०. येथे सुध्दा प्लॉट क्र. ४०२, ४था मजला, ड्रीम कॉर्नर बिल्डिंग, प्लॉट क्र. १८, सेक्टर-३४ए, ओबे खारघर, नवी मुंबई ४१०२१०. ज्याअर्थी सम्यानी पीठासिन अधिकारी यांनी व्याज आणि खर्चासह रु.३६,९०,९९५.५५ (रुपये छत्तीस लाख सत्पन्नाण हजार नऊशे पंचाण्णव आणि पंचाण्णव पैसे मात्र) ती रकम अर्जदार बँकेला चुकती करण्यासाठी ओ.ए. क्र. ७९३ सन २०१७ मधील वसुली प्रमाणपत्र निगमित केले आहे.

ज्याअर्थी तुम्ही प्रक यांनी रकम चुकती केलेली नाही आणि निम्नव्याक्षरीकारांनी खालील नमूद मिळकत जम केली आणि तिच्या विक्रीचे आदेश दिले. तुम्हाला यादारे कळविण्यात येते की, विक्रीची उद्दोषणा काढणे आणि तिच्या अटी मांडण्यासाठी १५/१/२०२४ ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. तुम्हाला उद्दोषणा मांडणीमध्ये सहभागी होण्याकरिता आणि सदर मिळकत किंवा तिच्या कोणत्याही भागाशी संबंधित कोणत्याही गोष्टी, प्रमाण, दावे किंवा दायित्वे निम्नव्याक्षरीकारांना कळविण्यासाठी यादारे बोलाविण्यात येत आहे.

स्थवार/जंम मिळकतीची यादी

प्लॉट क्र. ४०२, ४था मजला, "ड्रीम कॉर्नर" अशी सात मजला, प्लॉट क्र. १८, सेक्टर ३४/ए (जीईएस), मोजमाप साधारण ५३५ चौ.फू. बिल्डअप क्षेत्र, स्थित आहे ओबे खारघर, तासुका पवनेल, जिल्हा रायगड. माझ्या हस्ते आणि न्यायाधिकारणाच्या शिक्क्याने ०४/०५/२०२४ रोजी दिले.

सही/-
(दीपा सुप्रियावण्ट)
वसुली अधिकारी-१
कजं वसुली न्यायाधिकारक-३

प्रक. क्र. १६ (विनियमन ३४(३) पाहावे) सर्व पावनावणेध्या माध्यमादारे

वसुली अधिकारी यांचे कार्यालय -III कजं वसुली न्यायाधिकारक पुणे

१९-०३-२०२४

टि.आरसी/६७/२०१६

टि.आरसी/६७/२०१६ अर्जदार इंदु डू बँकस अँड फायनान्सिअल इन्स्टिट्यूशन अँड, १९९३ सहायवात आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टाच्या नियम ४८ अंतर्गत स्थवार मिळकतीच्या जपनीचे वॉरंट

वॉक अँड बडोदा (पूर्वी देना वॉक) विरुद्ध

नरिमन प्कट काशी आणि इतर

प्रति,

(सीडी-१) नरिमन प्कट काशी, राहाण येथे, प्लॉट क्र. ३०१, बिल्डिंग क्र. ३, विन्हाव सोप्यापुल्ल लि., प्लॉट क्र. २१, सेक्टर क्र. २१, नरिमन, नवी मुंबई ४०० ७०६.

आणि दारे येथे इलायपकर, बी-११, ४था मजला, नेको बँकेचे, सीडी-१११, सीडीडी नेवपूर, नवी मुंबई ४०० ६४४.

(सीडी-२) इलायपकर अँग्लोपार्लियमेट ग्रेडियुव्हा, राहाण येथे, बी-१६, प्लॉट क्र. १, सिध्दी विनायक सोप्यापुल्ल लि., प्लॉट क्र.२/१, सेक्टर क्र. २४, नई नगर, नवी मुंबई.

ज्याअर्थी तुम्ही (सी.डी.) कजं वसुली न्यायाधिकारक एम्डीआरटी-III मुंबई च्या (आरपी-१८८/२०१५/१८८/२०१५ (ओ/४२१/२०१६) मधील ११/०३/२०१५ रोजीस पीठासिन अधिकार्यादारे वसुली प्रमाणपत्र क्र. आरसी/टीआ/२०१६ च्या संदर्भातील तुम्ह्या दावे देव रु. ३६,९०,९९५.००/- (रुपये छत्तीस हजार एकशे एकशे मात्र) च्या ०४-१०-२०१६ पासून दसाल सुली आणि खर्चासह सळ व्याज १२.७५% दराने सह रु. १२,६०,०६४.८२ (रुपये बारा लाख सहा हजार चौंसट आणि व्याज्योशी पैसे मात्र) ची रकम अर्ज करण्यात कळवणार जसले आहेत.

ज्याअर्थी तुम्ही (सी.डी.) कजं वसुली न्यायाधिकारक एम्डीआरटी-III मुंबई च्या (आरपी-१८८/२०१५/५३१/२०१६) मधील ११/०३/२०१५ रोजीस पीठासिन अधिकार्यादारे वसुली प्रमाणपत्र क्र. आरसी/टीआ/२०१६ च्या संदर्भातील आदेश दिले होते, तुम्ह्या दावे देव रु. ३६,९०,९९५.००/- (रुपये छत्तीस हजार एकशे एकशे मात्र) च्या ०४-१०-२०१६ पासून दसाल सुली आणि खर्चासह सळ व्याज १२.७५% दराने सह रु. १२,६०,०६४.८२ (रुपये बारा लाख सहा हजार चौंसट आणि व्याज्योशी पैसे मात्र) ची रकम अर्ज करण्यात कळवणार जसले आहेत.

२. तुम्हाला यादारे कोणत्याही बाबतीत खालील नमूद मिळकतींवर व्यवहार किंवा कब्जा, प्रभास सह हस्तान्तर, अन्य संक्रमण, हिसच्या शाखा हिससंबंध निर्माण करणे, वाटा कर्पापासून पुढील अपराधापर्यंत प्रतिबंध आणि मांक कर्पापासून व आहे आणि ती सर्व व्यक्तीना असे हस्तान्तर, अन्य संक्रमण, कब्जा किंवा प्रभासनाचे कोणताही लाभ घेण्यापासून मनाई कर्पायत येत आहे.

३. तुम्हाला विक्रीची उद्दोषणा अटी मांडण्यासाठी ठरविलेल्या ताखेची सूचना घेण्यासाठी वसुली अधिकारी, कजं वसुली न्यायाधिकारक पुणे येथे ०३.०६-२०२४ रोजीस स. १०.३० वा. हजर राहणे आवश्यक आहे.

मिळकतीचे वर्णन मिळकतीचा तपशील

मिळकतीच्या प्रकार- स्थवार मिळकत

मिळकतीचा तपशील- प्लॉट क्र. ३०१, ३वा मजला, मोजमापित सुमारे ८१० चौ. फू. (बिल्ड अप), "नेतना अपार्टमेंट" अशा जात इमारतीमध्ये, सर्व्हे क्र. ७४, हिसा क्र. ३(भाग) वर बांधकामित, गाव बाळकुम, ता. कल्याण.

सदर माझ्या हस्ते आणि न्यायाधिकारणाच्या शिक्क्याने दिनांक ११/०३/२०२४ रोजी दिले. (रिवाकित वसुली पादव)

वसुली अधिकारी-1
कजं वसुली न्यायाधिकारक पुणे

मिळकतीचे परिशिष्ट

मुंबई उपनगरच्या नॉंदणी जिल्हातील एल्ट. टी. मार्ग, बोविवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२, मुंबई उपनगर जिल्हा स्थित तेथील उध्दा द बोविवली मिळकती को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारती समवेत एकाच ए.पी. ११५/ए सर्व्हे क्र. १०३, हिसा क्र. १०३/ए (भाग), सर्व्हे क्र. ११५/ए (भाग), सर्व्हे क्र. १०३/२, हिसा क्र. २ (भाग), बोविवली टीपीएस ३ चा अंतिम प्लॉट क्र. ११५/ए धारक मोजमापित १४९६.०६ चौ.यार्डस, १२५०.९ चौ.मी.च्या समतुल्य किंवा तेथील भाग (जुना प्लॉट क्र.१००) तयार करणारा सर्व तो जमिनीचा तुकडा आणि भागसल.

दिनांकित ८ मे, २०२४

धिरें एच्. शाह (वकील आणि सालिसिटर)

कजं वसुली न्यायाधिकारक - १ मुंबई

(भाग सर्व्हे, विंग मॉड्युल)

रा मल्ला, टेरिफोव्हा मल्ला, कुतुमा गेट, कुतुमा, मुंबई - ४००००४ (५वा मजला, सिव्हा कला, वॉरंट क्र.१०००००१)

टी. ए. क्र. ९३८ सन २०१३

परि-१२ ...अर्जदार

१. म. इमरान स्टील रोलिंग मिलस प्रा. लि. आणि इतर ...प्रतिवादी क्र. १

२. श्री. अमजुलत नुरवानेव शाह मुनेवर साहदा साह यांच्या मुलगा, प्लॉट क्र.१२६, प्लॉट क्र.७/८, मॉड्युल व्हॉर्नर अपार्टमेंट, इंदुलाल टी मुगा मॉड्युल, वडका, मुंबई-४०००३१. ...प्रतिवादी क्र. २

३. श्री. अनिता अमजुलत शाह ...प्रतिवादी क्र. ३

४. श्री. अमजुलत नुरवानेव शाह यांची पत्नी, प्लॉट क्र.१२६, प्लॉट क्र.७/८, मॉड्युल व्हॉर्नर अपार्टमेंट, इंदुलाल टी मुगा मॉड्युल, वडका, मुंबई-४०००३१.

समस्य

१. ज्याअर्थी, वरील नमूद टी/१३८/२०२३ नामदार पिठासिन अधिकारी/प्रबंकासंभार १९.०३.२०२४ रोजी सूचीबद्ध केला होता.

२. ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकारकने कृपावत होऊन रु. ५३,११,११४,४००.७२/- च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुम्हाला व्हॉरंट दाखल केलेल्या अंतर्गत कर्जास १५(१) अंतर्गत सर अर्जदार (ओर) समजवण्यात जात होती.

३. ज्याअर्थी साधारण स्वतंत्र समस्य/सुचनेची बाळागी परिणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थी सम्यानी न्यायाधिकारदारे पारवी बजावणीकरिता अर्ज संमत कर्पायत आला आहे.

४. अंतर्गत कर्जास १५ चा पोट-कर्जा (४) मुलगा, तुम्हा प्रतिवादींनी खालीलप्रमाणे निदेश देण्यात येत आहेत.

(i) विनंती केलेल्या अनुषंगाने मंडुकी का देऊ नये त्याची समस्यच्या बाळावणीच्या सौम दिवसात करणे दाखविण्यासाठी;

(ii) मूळ अर्जाच्या अनु क्रमांक ३१ अंतर्गत अर्जदारांनी विनंती केलेल्या मिळकती आणि मसंज्योतिरिक्त अन्य मिळकती यांचे मसंज्योतिरिक्त जाहीर करणे;

(iii) मिळकतीच्या जपनीसाठीच्या अर्जावरील मसंज्योती आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३१ अंतर्गत जाहीर केलेल्या अर्जा अन्य मता आणि मिळकतींनी आणि तातूत मसंज्योतिरिक्त कर्पायत किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मसंज्योतिरिक्त हजेरा करणारा आला आहे.

(iv) तुम्ही न्यायाधिकारणाची पूर्ण परतगामी घेण्याबाबतचे न्याय वाटा हिससंबंध नक्के आहेत त्या कोणत्याही मसंज्योती आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३१ अंतर्गत जाहीर किंवा विनंती केलेल्या अन्य मता आणि मिळकतींनी त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य काळाकाळावरीलसिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तान्तर करणारा नाहीत.

(v) व्यवसायाच्या विनंति काळाकाळाच्या ओघात तातूत मता किंवा अन्य मता व मिळकती यांचा विक्रीतून फंडेड झालेल्या विक्री कर्पाचा हिसा देण्यात मुदती बांधिल असत व अशी विक्री करणे आणि मसंज्योतिरिक्त हिसा देणारे कारणाच्या बँके किंवा तिथीय बँकेवॉरडे ठेवलेल्या खात्याच्या बँके मधील पावले.

६. तुम्हाला १६.०६.२०२४ रोजी प्रति ११:०० वा. लेडी निवेदन देण्यात येत असत, कर्जा कर्पाची एक प्रत अर्जदारांना सादर करणे. प्रबंकासंभार हजर राहण्याचे देखील निदेश देण्यात येत आहे, कर्जा कर्पाच्या, तुम्हाला गैरहजेरीत अर्जास सुनावणी होऊन निकाल दिला जाईल.

माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकारणाच्या शिक्क्याने ह्या २५ एप्रिल, २०२४ रोजी दिले.

सही/-
प्रबंकासंभार
कजं वसुली न्यायाधिकारक - १, मुंबई

सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया Central Bank of India CENTRAL TO YOU SINCE 1911

ठाणे पूर्व शाखा

सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ठाणे पूर्व शाखा, ११ला मजला, २०२४ स.स.सेमिती ट्रस्ट, शिवालिना कॉम्प्लेक्स, कोपरगे कालोनी, ठाणे पूर्व पिन कोड : ४००६०३, दूर: ०२२ २५३२६०३७

कब्जा सूचना

प्रति,

मधुरच्या तुलना गोगोई (अर्जदार)

जायंश्री दुलाल गोहेन (सह-अर्जदार)

पता:

बी-३/४०४, ४था मजला, ग्रॅण्ड स्केअर सीएचएस, आनंदनगर, जी वी रोड, ठाणे पश्चिम, ठाणे-४००६१५

ज्याअर्थी, सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिम्युरिटाइझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सिअल अँडसेस अँड एफोर्सिमेंट ऑफ सिम्युरिटी इंटेस्टेअँट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि कलम ३३(१२) सहायवात सिम्युरिटी इंटेस्टेअँट (अंतर्गत) कलम, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून सदर अंतर्गत सूचना १२(२) अन्वये दिनांक १३.०२.२०२४ रोजीस मागील सूचना जारी कर्पा आणि दिनांकित २०/०२/२०२४ रोजीस (१५) प्रेस जर्नल आणि नवशरी) मध्ये प्रसिध्द करून कर्जादार मधुरच्या तुलना गोगोई (अर्जदार), जायंश्री दुलाल गोहेन (सह-अर्जदार) येथे, बी-३/४०४, ४था मजला, ग्रॅण्ड स्केअर सीएचएस, आनंदनगर, जी वी रोड, ठाणे पश्चिम, ठाणे-४००६१५ यास सूचनेतील एकूण नमूद रकम रु. २२,१६,२०९/- (रुपये बावीस लाख सोळा हजार दोनशे एकोणशे मात्र) या रकमेची परतफेड सदर सूचना प्रसिद्धीच्या तारखेपासून ६० दिवसांत कर्पायत सांगितले होते.

बँकेला संपूर्ण थकीत रकमेची परतफेड कर्पायत कर्जादार असमर्थ ठरल्याने, कर्जादार आणि हामीदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे सूचना देण्यात येते की, निम्नव्याक्षरीकारांनी खालील वर्णन कर्पायत आलेल्या मिळकतीचा संकेतिक कब्जा त्याला/तिता प्रदान कर्पायत आलेल्या अधिकाऱ्यांचा वापर करून सदर अंतर्गत कलम ३३ (४) सहायवात सदर कर्पायत नियम ८ अन्वये या ०२ मे, २०२४ रोजी घेतला आहे.

विशेषतः कर्जादार आणि हामीदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे शारा देण्यात येते की, सदर मिळकतीची कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीची कर्पायत आलेला कोणताही व्यवहार हा सेंट्रल बँक ऑफ इंडिया यास रकम रु. २२,१६,२०९/- (रुपये बावीस लाख सोळा हजार दोनशे एकोणशे मात्र) आणि त्यावरील व्याजाच्या भागाअधीन राहिल.

कर्जादारेचे लक्ष तातूत मता विमोचनसाठी उल्लेख्य वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोट कलम (८) च्या तरतुदीकडे वेधण्यात येत आहे.

स्थवार मिळकतीचे वर्णन:

प्लॉट क्र. २०३, एमएल२, लक्ष्मीनाराण रेसिडेन्सी, चुतुवेंडी इस्टेट, काल्खे, ता. भिवंडी, जि. ठाणे.

दिनांक : ०२.०५.२०२४ सही/-
टिकाण: ठाणे प्राधिकृत अधिकारी

मुंबई कजं वसुली न्यायाधिकारक क्र. ३

वित्त मंत्रालय, भारत सरकार

सेक्टर क्र. ३०ए, खुलीला मॉलच्या पुडे, वारी रोल्डे स्टेशन जवळ, वारी, नवी मुंबई-४००७०३. आर.पी. क्र. ११३ सन २०१९

आयडीबीआय बँक विरुद्ध ...प्रमाणपत्र धारक

श्री. राधव दिनदयाल शास्त्री आणि अन्य ...प्रमाणपत्र कर्पाक

विक्रीची उद्दोषणा मांडण्याकरिता सूचना

प्रक-१. श्री. राधव दिनदयाल शास्त्री राहाणार ६०३ आर्ट डू डिझाईन, प्लॉट क्र. ७५, सेक्टर-१८, खारघर, नवी मुंबई-४१०२१०. येथे सुध्दा प्लॉट क्र. ४०२, ४था मजला, ड्रीम कॉर्नर बिल्डिंग, प्लॉट क्र. १८, सेक्टर-३४ए, ओबे खारघर, नवी मुंबई ४१०२१०. ज्याअर्थी सम्यानी पीठासिन अधिकारी यांनी व्याज आणि खर्चासह रु.३६,९०,९९५.५५ (रुपये छत्तीस लाख सत्पन्नाण हजार नऊशे पंचाण्णव आणि पंचाण्णव पैसे मात्र) ती रकम अर्जदार बँकेला चुकती करण्यासाठी ओ.ए. क्र. ७९३ सन २०१७ मधील वसुली प्रमाणपत्र निगमित केले आहे.

ज्याअर्थी तुम्ही प्रक यांनी रकम चुकती केलेली नाही आणि निम्नव्याक्षरीकारांनी खालील नमूद मिळकत जम केली आणि तिच्या विक्रीचे आदेश दिले. तुम्हाला यादारे कळविण्यात येते की, विक्रीची उद्दोषणा काढणे आणि तिच्या अटी मांडण्यासाठी १५/१/२०२४ ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. तुम्हाला उद्दोषणा मांडणीमध्ये सहभागी होण्याकरिता आणि सदर मिळकत किंवा तिच्या कोणत्याही भागाशी संबंधित कोणत्याही गोष्टी, प्रमाण, दावे किंवा दायित्वे निम्नव्याक्षरीकारांना कळविण्यासाठी यादारे बोलाविण्यात येत आहे.

स्थवार/जंम मिळकतीची यादी

प्लॉट क्र. ४०२, ४था मजला, "ड्रीम कॉर्नर" अशी सात मजला, प्लॉट क्र. १८, सेक्टर ३४/ए (जीईएस), मोजमाप साधारण ५३५ चौ.फू. बिल्डअप क्षेत्र, स्थित आहे ओबे खारघर, तासुका पवनेल, जिल्हा रायगड. माझ्या हस्ते आणि न्यायाधिकारणाच्या शिक्क्याने ०४/०५/२०२४ रोजी दिले.

सही/-
(दीपा सुप्रियावण्ट)
वसुली अधिकारी-१
कजं वसुली न्यायाधिकारक-३

KEYNOTE

किनोट फायनान्सिअल सर्व्हिसेस लिमिटेड

नों. कार्यालय : टी हवी, ९ वा मजला, नेमपती बापट मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई - ४०००२८, फ़ोन : (०२२) ६८२६ ६००० | फ़ॅक्स : ०२२ ६८२६ ६०८८

ईमेल : info@keynoteindia.net | वेबसाईट : www.keynoteindia.net, सीआयएन : एम६७१२०एमएच९१९१सीएलसी०७२४०३

कंपनीच्या सहायकांच्या माहितीसाठी सूचना

कंपनीच्या सहायकांच्या यादारे कळविण्यात येते की, गुडकर, ३ मे, २०२४ ह्या कड ऑफ डेट रोजीस ज्याचे ई-मेल अँड्रेस/कंपनी/लिक इन्ट्राईन ईंडिया प्रा. लि. ("लिक इन्ट्राईन"), कंपनीचे रिजिस्ट्रार अँड ट्रस्ट्मॅन्स ऑफ इंडिया/डिपॉझिटरी पॉलिटीसिअरकडे नोंदवणे आहेत त्या सहायकांच्या इलेक्ट्रॉनिक पध्दतीत सदर सूचनेत मांडलेल्या उदाहरण सहायकांच्या संमती मिळवण्यासाठी टपाल मतदान सूचना पाठवली आहे. कंपनीने मॉड्युलर, १५ मे, २०२४ रोजी टपाल मतदान सूचना इलेक्ट्रॉनिक पध्दतीत पाठवणे कर्पायत आहे.

रिमोट ई-व्होटिंगसाठी निर्देश:

निगम व्यवहार मॉड्युलर ("एसीई") ने जारी केलेल्या प्रत्येक सर्व्हेलनुसार कंपनी तिच्या सहायकांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सदर टपाल मतदान सूचनेतील प्रस्तावित उदाहरण मत देण्याचा त्यांचा अधिकार वापरण्याची ("रिमोट ई-व्होटिंग") सुविधा प्रदान आहेत. सहायकांच्या होतार किंवा नकरा याबाबतचे डळगडळण फक्त रिमोट ई-व्होटिंग प्रक्रियेने होतार. कंपनीने रिमोट ई-व्होटिंग सुविधा उपलब्धसाठी एफसीसी म्हणून नॅशनल सिम्युरिटी सर्व्हिसेस डिपॉझिटी लिमिटेड (एफएसडीएल) च्या सेवा नियुक्त केल्या आहेत. सहायक खालील दिलेल्या कालावधीत त्यांची मते देऊ शकतात.

रिमोट ई-व्होटिंगची सुसवात : गुडकर, ९ मे, २०२४ रोजी स. १०.०० वा.

रिमोट ई-व्होटिंगची समाप्ती : शुक्रवार, ७ जून, २०२४ रोजी स. ५.०० वा.

उपरोक्त तारीख आणि वेळेनंतर रिमोट ई-व्होटिंगची अनुमती नसेल आणि सदर कालावधी संपल्यानंतर एफएसडीएलकडून ई-व्होटिंग मॉड्युलर तात्काळ निष्क्रिय केले जाईल. डिपॉझिटीअर्जाकडे स्वरुपात, प्रत्येक स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सहायकांनी आणि ज्यांनी त्यांचे ई-मेल अँड्रेस नोंदवले नाहीत अशा सहायकांनी ई-व्होटिंग कर्पायत पध्दत टपाल मतदान सूचनेत दिलेली आहे. हे त्यांचे वुजर आयडी व पासवर्ड विसरले आहेत अशा व्यक्तींनी ते मिळवण्याची/बनवण्याची पध्दत सुद्धा सदर सूचनेत दिलेली आहे.

ज्या व्यक्तीना कड-ऑफ डेट रोजीस सहायकांच्या नोंदवणीत/लाभाधी मालकांच्या सूचीत असेल ती व्यक्तीचे रिमोट ई-व्होटिंगसाठी पात्र समजली जाईल. सहायक/लाभाधी मालक (इलेक्ट्रॉनिक भागाधारणाच्या बाबतीत) ई-व्होटिंगसाठी कड-ऑफ डेट रोजीस कंपनीच्या मर्या झालेल्या सहायकां मांडलेल्यातील त्यांच्या/तिच्या/त्यांच्या भागाधारणाच्या प्रमाणित असेलत. सम्याणांच्यातील मतदान अधिकार हे सहायकांच्या नावात नोंदवलेले दाद सम्याणांवर एक मत असेलत. जी व्यक्ती कड-ऑफ डेट नंतर सहायक बनली असेल त्यांनी ही सूचना फक्त माहितीसाठी दिल्याचे समजावे.

ई-मेल अँड्रेस बदलणे/अचवायत कर्पायत पध्दत:

ई-मेल अँड्रेस प्रत्येक स्वरुपात शेअर्स धारण करतात आणि ज्यांनी त्यांचे ई-मेल अँड्रेस कंपनीकडे नोंदवले/अचवायत केले नाहीत ते ज्यांचे व्हॉल ईमेल अँड्रेस ठेवले असेल त्या संबंधित डिपॉझिटी पॉलिटीसिअर (डीपी) कडे नोंदवणे ई-मेल अँड्रेस नोंदवणे कड शकतात. टपाल मतदान सूचनास ते ई-व्होटिंगच्या शेवटच्या तारखेस म्हणजेच ७ जून, २०२४ रोजी संपत झाल्याचे समजावे शकते. ई-व्होटिंगच्या निकाल १० जून, २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी पो